

जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यात
आलेल्या महिला व बाल कल्याण समितीने
राबवावयाच्या योजना. योजना क्र. १५ “
महिलांना साहित्य पुरविणे” ही योजना सन
२०१२-१३ मध्ये राबविण्यास मान्यता
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: झेडपीए २०१२/९८७/प्र.क्र.२००/पंरा-१

बांधकाम भवन, तळमजळा,

२५, मझबान पथ, फोर्ट, मुंबई- ४०० ००१

तारीख: १३ मार्च, २०१३

वाचा —

- १) शासन निर्णय क्रमांक: झेडपीए २०१०/अनौसंक्र३३/प्र.क्र. १६८/पंरा-१, दिनांक १० मार्च, २०११.
- २) शासन निर्णय क्रमांक: झेडपीए २०१०/अनौसंक्र३३/प्र.क्र. १६८/पंरा-१, दिनांक २२ जुलै, २०११.
- ३) शासन निर्णय क्रमांक: झेडपीए २०१२/३८१/प्र.क्र. ८२/पंरा-१, दिनांक १६ जून २०१२.

शासन निर्णय—

ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णय, दिनांक १० मार्च, २०११ अन्वये व शासन शुध्दीपत्रक, दिनांक २२ जुलै, २०११ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीमार्फत ग्रामीण भागातील महिला व मुलींना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजना दोन विभागात विभागण्यात आल्या आहेत. त्या पैकी गट

“अ” हा, प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनांबाबत असून गट “ब” महिला व मुलींसाठी विविध वस्तु/साहित्य पुरविण्याबाबतचा आहे.

शासन शुध्दीपत्रक, दिनांक २२ जुलै, २०११ च्या गट “ब” मधील योजना क्र. १५, महिलांना साहित्य पुरविणेबाबतची आहे. या योजनेअंतर्गत शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, मिरची कांडप मशीन, अंगणवाड्यांना गॅस सुविधा आणि त्यांच्यासाठी प्रेशर कुकर, अन्न शिजवण्यासाठी भांडी इ. वस्तुंचा पुरवठा सन २०११-१२ या आर्थिक वर्षामध्येच राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. तथापि अनेक जिल्हा परिषदांनी सदर योजना सन २०१२-१३ या चालू वित्तीय वर्षी देखील राबविण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. जिल्हा परिषदांकडून केलेल्या सदरहू मागणीचा विचार करता सदर योजना सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रति महिला जास्तीत जास्त रु.२०,०००/- पेक्षा जास्त खर्च करण्यात येऊ नये.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३१३१११९८०३५६२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सदानंद र. सुर्वे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव.

२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव
४. मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव.
५. मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव.
६. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)
७. मा. विधानसभा/ मा. विधानपरिषद सदस्य (सर्व)
८. मा. प्रधान सचिव (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे स्वीय सहाय्यक
९. मा. प्रधान सचिव (महिला व बालकल्याण विभाग), मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
१०. विभागीय आयुक्त (सर्व).
११. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).]
१२. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, ३ चर्चरोड
पुणे ४११ ००१.
१३. संचालक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई.
१४. निवड नस्ती, कार्यासन क्र.पंरा-१, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय,
मुंबई.